

महाराष्ट्र शासन

सागान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय, क्रमांक-सीओएम-१०९८/प्र.क्र.७६, /१८८३३ कायं प्रभाग
गंगालय, गुंबई-४०० ०३२,
दिनांक: ११ जून, १९९८

पंचालय, गुंबई ४०० ०३२,

१७ JUN १९९८

मुद्रितार्थ २८५६

शासन निर्णय:

शासकीय कागजाचे संपूर्ण झागणारीविषया क्रमसंख्या निर्णय शारानानो घेतला आहे. संगणकीकरणागुले काग अधिक कार्यक्षमतेने तसेका ग्रामांपणे होणार आहे. त्यावृष्टीना राज्यात शुद्धीत रुपुळ असली असुनिका साखानांनी शुद्ध दलणवळण यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यावृष्टीने तूर्त सचिव किंवा त्यापेक्षा उच्च दजाचे अधिकारी यांना त्यांच्या कायालिंगीन संणणकावर इंटरव्होट कोर्टात देण्यासाठी ज्ञापनासाठी गैर्यानाऱ्यि देण्याचा निर्णय गंगिंगडलांनी त्यांचा दिगांक ६/१/१९९८ च्या देऊलीत कोर्टात आहे. मात्र त्यासाठी आवश्यक स्वतंत्र दूरध्वनी न घेता याचालयात उपलब्ध असतोल्यापैकीसाठी उपलब्ध वरुता देण्यात आलेल्या तैयाकितक दूरध्वनीवरच ही गुग्लिमा देण्यात आदी.

थारंदगात होणारा स्वर्च हा त्या त्या विभागानो / कायालिंगीनो त्यांच्या मंजूर व उपलब्ध अपलेल्या अलुदागप्तून कायालिंगीन स्वर्चीना उपलब्ध वरुता देण्यात आलेल्या तैयाकितक दूरध्वनीवरच

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदेशानुसार व नांयाने,

(*राधाराम*)

(निं. बट राधाराम)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

ति,

राज्यपालांचे सचिव,
गुरुभर्ती यांचे सचिव